

प्रकरण तिसरे

"धाक्टी पाती" व "साधा माणूस" याआत्मचिरित्रांमधील वाइ·मर्यीन गुणवत्ता :

अ) **"साधा माणूस" : भालजी पेंदारकर :**

"साधा माणूस" हे भालजी पेंदारकराचे आत्मचिरित्रा
साहित्यकाचे नसून एका साधा माणसाचे आहे. पेंदारकरांचा
पिंड हा क्लावंताचा असला तरी तो साहित्यकाचा नाही. तर
सिनेक्लावंताचा आहे. आत्मचिरित्रा हा वाइ·मय प्रकार क्मालीचा
आत्मनिष्ठ असल्याने तो व्यक्तिनिष्ठ आणि मुक्त आहे. प्रत्येक
आत्मचिरित्रा लेछाकांवीलेछानशैली, निवेदनशैली ही केंग्रेशी असते.
या वाइ·मयकृतीला कृता, काढबरो, नाटकाप्रमाणे एक विशिष्ट आकार
किंवा रचनातंत्रा असत नाहो. तशात पेंदारकारांनो हे आत्मचिरित्रा स्वतः
हाताने आणि स्तंग लिहिले नाही. वास्तविक पाहता फिशापट कृता,
पटकृता, संवाद व नाद्य या प्रकारचे लेछान करणा-या पेंदारकरांना स्वतः
आत्मचिरित्रा लेछान करणे अवघाड नव्हते. परंतु स्वतःबद्दल काही न सांगण्याची
क्लेली प्रतिज्ञा आणि प्रतिज्ञा पालन ऊरण्याची कठोरता यामुळे आत्मचिरित्रा
कृत्यात कांहीसा संकोच वाटत असण्याची शक्यता नाकरता येत नाही.
तशात पेंदारकारांनी आत्मचिरित्राता आवश्यक असेला"यी" हा कृता
वापरला नाही. एका दृष्टीने "यी" ला बाजूला सास्ज तटस्तप्णाने ते

ते भालजी पेंदारकर” या व्यक्तित्वाचा शोषण घोण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे या लेहानात चीरिता लेहानावे कांही गुणधर्म आदिधृत झाले आहेत. चरिता लेहानात चीरिता नायकाच्या जीवनातील घडामोडीची नोंद घोतलेली असते. त्यापुमाणे या आत्मचीरिता भालजीच्या जीवनातील सुखादुःखाच्या प्रसंगांची, जीवनानुभावांची नोंद घोतलेली आहे. अशा अनुभवांपासून ते वार्षिक्याच्या (८० वर्ष) उंबरद्यापर्यंत जीवनालेहा आला आहे. प्रभाकर पेंदारकर यांनो म्हटल्यापुमाणे “वयाच्या बारातेराव्या वर्षांचा धारातून पछून गेलेल्या, फारसे शिक्षण वा संस्कार नस्लेल्या, अवघो तीन आणे रोजीवर जीवनाची सुस्वातं करणा-या आणि मराठीलेहाणीवर भारतीय चित्रापट दोत्रातला सर्वोच्च सन्मान मिळवणा-या एका साध्या माणसाची ही लोकविलक्षण क्हाणी आहे.”^१ त्यामुळे या लेहानात आत्मचीरिता व चीरिता या दोन्ही वाइ.मय प्रकारची सरमितळ झाली आहे असे वाटते.

हे आत्मचीरिता वर म्हटल्यापुमाणे पेंदारकरांनी स्वतः न लिहिता अनुभावांये क्वान केले आहे. प्रस्तावनेत म्हटल्यापुमाणे “..... पंचाण्णाव वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासावा हा वृत्तांत, तो लिहिण्यामध्ये काही किलोभनीय दृश्यांये, क्षाणांये, व्यक्तींये, उत्कृष्ट अनुभावांये चित्राण राठून गेले असण्याची

शाक्षता आहे. त्या आत्मचरित्राच्या उणिवा आहेत काय १ असतील तर त्या मला शब्दांकन करणा-यांना, आणि बाबांनाही मान्य आहेत. याळे वाचक समजूतोच्या नजरेने पाहतोल. ह्या विश्वासानेय त्यांनी ह्या वयात आत्मचरित्रा लिहिले आहे.” (प्रस्ता.पृ. २)

- या निवेदनातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. ते म्हणजे
- १) हे आत्मचरित्रा त्यांनी स्वतः लिहिले नसून ते त्यांनी काण केले आहे आणि त्या अनुभावाचे शब्दांकन त्याचे चिरंजीव प्रभाकर व इतरांनी केले आहे.
 - २) हे आत्मचरित्रा ते क्मालीचे वृद्ध इाले असताना म्हणजे ८० वर्षाचे असताना ज्ञाना आठवतील तसा आठवणी सांगितल्या आहेत. त्यामुळे अनुभावाचे चित्राण करण्यात एक प्रकारचा विस्कलीतपणा आला आहे. आणि काही घटना व प्रसंग वयोमानामुळे शब्दांकन इाले नाहीत वक्तोशीरणा व कळोर निर्णयशक्ती या त्यांच्या व्यक्तित्वातील गुणाद्यामचि दर्शन त्यांच्या आठवणी सांगणा-या लेखाकाने वृत्तपत्रात घडीक्ले आहे. परंतु त्या आत्मचरित्रात आल्या नाहीत.
- उदा : “तांबडी माती” ऐ विश्वाकरण ठीक नज वाजता सुस होणार होते. बाबा स्वतः सेटवर १५ मिनिटे अगोदर हजर असत.

परंतु दादा कोंडके ५ मिनटे झांगरा आले. त्याबरोबर बाबांनी त्यादिवशांते चित्रीकरण रद्द केल्याचे इाल्याचे जाहीर केले. दादा कोंडकेनो क्षमा माणितली. पण बाबा आपल्या निर्णयावर कायचाराहिले. (पृ. संधार सितारा २ डिसे. १९१४)

अशा कितीतरी घटना असू शकतो. त्यामुळे आत्मचिरित्रात काही उणीवा निर्माण इाल्या असल्या तर ते स्वाभाविक आले. आणि क्षम्यही आहे.

निवेदनशौली :

आत्मचिरित्राची निवेदनशौली ही प्रथम पुस्तक असणे स्वाभाविक व आवश्यक असते. बहुतेक आत्मचिरित्रातून प्रथम पुस्तकी निवेदन असते. कारण लेखाक स्पतःच स्पतःचे अनुभाव सांगत असतो. त्यामुळे आत्मचिरित्रा लेखानात लेखाकाची स्पतःची भाषा, अनुभाव सांगण्याची पद्धत व्यक्त होत असते. परंतु पेंदारकरांच्या "साठा माणूस" या आत्मचिरित्रात मात्रा प्रथम पुस्तकी निवेदन न करता तृतीय पुस्तकी निवेदन केले आहे. कारण भातजींनी सांगितल्यापुमाणे - "मी जेव्हा क्रांतिकार्याति सहभागी इालो तेव्हा मी माझ्याबद्दल किंवा मी काय केले हयाबद्दल कोठे बोलणार नाही, अशी शाप्ता दोतली आहे."³ "आत्मचिरित्रा लिहिये म्हणजे

"मी" बदल लिहिणे. पण हा "मी" क्रोण हे अधाप मला समजलेले नाही. त्याचा माझा शोध अजून वाळू आहे. तेष्ठा "मी" बदल काय लिहू ?"^४ या तयांच्या उद्गारावस्तु भालजी पेंदारकरांची आत्मचरित्र लेछानविष्टाधिक भूमिका स्थष्ट दोते हो भूमिका आत्मचरित्राच्या दृष्टिकोनातून कठाचित विसंगत असू शाळे. परंतु त्यातून तयांची स्वतःची एक भूमिका स्थष्ट दोते. अशा केळी लेखाकाच्या भूमिकेवस्तु त्या लेखानाचा शोट घोरो संयुक्तिक ठरते. त्यामुळे या आत्मचरित्रातल हो तृतीय पुस्तकी किंवा तटस्टा निवेदनशौली हे या आत्मचरित्राचे एक वैशिष्ट्य मानावे लागेल. या तटस्टा निवेदनशौलीमुळे या निवेदनात एक प्रकारचा संपाणा जाला आहे. याचा एक मात्रा असा परिणाम इालेला दिसून येतो की उत्कृतेत हे लेखान कांहासे क्यो पडते. आणि हे स्वाभाविक्की आहे.

स्वभाव चिकाणावर प्रकाशा टाकारारी भाषा :

भालजी पेंदारकरांचे "साठा माणूस" हे आत्मचरित्र तयांनी स्वतः लिहिले नाही. तयांनो फक्त आपल्या आठवणी आणि अनुभाव सांगितले आणि त्याचे लेखान तगाचे चिरंजीव प्रभाकर पेंदारकर यांनो केळे. त्यामुळे लेखानातले भाषाशौली ही भालजीं पेंदारकरांची असेल असे नाही. मात्रा विविध प्रकाराच्याकेळी तयांनी काढले उद्घार हे त्यांची असल्यामुळे त्या उद्घारातून भालजींच्या व्यक्तिमत्त्वावर आणि भालजी इतर व्यक्तीकडे

कोणांच्या दृष्टीने पहातात याघर प्रकाश पडतो. प्रस्तुतच्या आत्मचिरित्रात त्यांनी काढले उद्गार ^{सांचे} हैगत्कील तर त्यातून त्यांच्या स्वाभिव्यक्तीमधील वैशिष्ठ्ये वास्तव दिसून येतात. उदा. - बाबूराव पेंटरांनो "माझीय" या मूक्पटाचा कृता लिहिण्यास सांगितो. परंतु बाबूराव पेंटर त्यांनी लिहिलेल्या कृतोत अनेक बदल सुघवू लागले. तेव्हा स्वाभिमानी भालवंद्राने छिडातातले आठ गांगे त्यांच्या स्मौर ठेवून न्हटले. "ज्या कागदांवर मी लिहिले ते कागद क्यांचे होते, तेव्हा त्यांचे पैते मी परत करत आहे. त्या कागदांवर जे लिहिलं ते माझ्या टाकानं आणि माझ्या शाईनं, तेव्हा हे लिहाण माझां. ते घोज्ज मी बाहेर पडत आहे"^५ या त्यांच्या उद्गारातून भालजींचा प्रामाणिक्यणा आणि स्पष्टवक्तेपणा व्यक्त होतो. असाच दुसरा पुस्तं हा नंतरच्या कालखांडातील - वार्धक्यातील आहे. त्यातनहो त्यांच्या या कणाखार वृत्तीचे दर्शन घाडते. त्यांच्या उद्गारातोल इब्दांशाब्दांतून त्यांचो स्वाभिमानी वृत्तो, स्पष्टवक्तेपणा हा अछोरपर्यंत कसा होता त्याचे दशान घाडते. तो पुस्तं असा - "

"मुख्यमंत्रो अस्ताना बॅ. स. आर. अंतुलेनी कोल्हापूरच्या एका भौटीत व्यक्तिशत सचिवाबरोबर भालजीला निरोप पाठकला :

"श्रीमान अंतुलेसाहेबांनो आपल्याला भौटीसाठी विश्रामदामवर बोलावलं आहे."

"पण माझी त्यांच्याकडे काहोहो काम नाही."

"त्याना शिवाजी महाराजांच्या संभार्ति आपल्याला काहां वोलायचे आहे."

"मग त्यांना माझ्या भैटोच्या केळात इर्हां येऊ देत."

"अहो, ते मुख्यमंत्री आहेत. आपल्या ह्या बोलण्यानं त्यांना काय वाटेल ?"

भालजी शांतपणे म्हणाला,

"त्यांना सांगा, मजूर मजुरीने मिळतात, नोकर पगारानं मिळतात,
विद्वानदेहील भाझ्यानं मिळतात, पण सज्जन शोधावे लागतात."^६

भालजी पेंदारकरांच्या तैयारीकाक स्वभावात्य, प्रवृत्तीचे वरील उद्गारातून जसे उदात्त दर्शन घडते तसेच इतर क्लावंतांकडे त्यांचा पाहण्यावा दृष्टिकोन किंतो सहदय होता पुढोल प्रसंगातून दिसून येते. भालजींच्या तोंडी असेले उद्गार त्यांच्या निश्च मनावे दर्शन घाडवितात. उदा. स्टुडिओ जळाल्यानंतर तुसांत असेल्या भालजींना माधावराव बागल भैटाखला गेले तेव्हा भालजी म्हणाले, "स्टुडिओ जळून गेला व मी तुसांत पडलो. त्याचं माधावराव, मला दुःख नाही. पण हयामुळे दोनशे माणसांच्या कुंबाची कूल पेटणं कीण इालं ही जाणीव मला दुःखद वाटते."^७

या आत्मचरित्रात भाषाशौलीच्या दृष्टिकोनातून अनेक चांगली ताक्ये आहेत. परंतु त्या वाक्यांचे निवेदन हे भालजी पेंदारकांचे की प्रभाकर पेंदारकरांचे हे समजाखला मार्ग नसल्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

ब) "धाक्टी पातो" : सूर्यकांत मांडरे -

तरळ पण हृदय निवेदन शौली :

सूर्यकांत मांडरे यांनी "धाक्टी पातो" हे आत्मचरित्रा स्वतः लिहिते आहे. आरम्भांशी सिनेसृष्टीतील काही अनुभावाचे तेढा "माणूस" या दिवाळी अंकारूप लिहिते. आणि ते चांगलो असल्याने श्री बाबासाहेब पुरंदरे यीनी त्यांना संपूर्ण आत्मकर्त्ताच लिहायला सांगितली. त्यांच्या प्रेरणेतृपत्र सूर्यकांतांनी हे आत्मचरित्रा लिहिल्याने त्यात एक पुकारवा जिवंतपणा आला आहे. कोणताही लेढाक जेव्हा अपले अनुभाव आपल्या भाषेत लिहितो. तेव्हा त याच्या लेढानात आपोआपच जिवंतपणा खेतो. हा जिवंतपणा सूर्यकांतांच्या या आत्मचरित्रात आढळतो. पु. ल. देवापाडे यांनी या बात्मचरित्रातंत्रांची म्हटल्याप्रमाणे - "जे तांगायचे ते साधोपणाने तांगावे हा तुमचा मनोधार्म तुमच्या आत्मकर्त्तोच्या निवेदनांतही यांगल्या प्रकारे प्रकल्प आहे..... तुमच्या आत्मकर्त्तोत मला जर सर्वात काही महत्वाचे वाटले असेल तर तुम्ही क्लेच्या क्षेत्रातल्या कृतवाची कर्ता, आत्मप्रौढीया जराही डाग लगू नये अशा रोतीने सरळ साध्या, आपल्या मित्राच्या छांग्यावर हात ठेवून सांगावी इतक्या सहजपणाने सांगितली आहे. आयुष्यातल्या कदू प्रसंगाचे आणि अन्यायाचे प्रसंग सांगताना तुम्ही स्पष्टपणा-बरोबरय क्षोषणीने सांभाळलेलो निर्मळपणा हा तुमच्या लेढानशौलीया भाग नवून तुमच्या स्पस्मावाचा भाग असल्याचे जाणावते."^९ सूर्यकांतांच्या

निवेदन शैलीचे आणि भाषाशैलीचे नेमके वैशिष्ट्य पु. ल. देशपांडे
यांनी या ठिकाणी मांडले आहे. सूज, सोप्या आणि सरळ भाषोत
सूर्यकांल मांडरे यांनी आफलो हो आत्मक्रांता लिहिली आहे. यासंदर्भाति
भालजो पेंदारकरांनो त्यांना लिहिलेल्या प्रातील उद्घार ही महतव्यपूर्ण
वाटतात. त्यांनी म्हटले आहे - "पाल्हाद्वीक व्याख्याने भाषोच्या
क्षरतीपेक्षा अंतःकरणातून निघालेला एक इंबद्दहो सज्जनांची छावी
करण्यास पुरेसा असतो."^९ सूर्यकांत मांडरेंची निवेदनशैली साधा, सरळ,
सोपी असूनही ती अंतःकरणातून निघालेली असल्याने वैशिष्ट्यपूर्ण इाली
आहे. याची क्षुलोच पेंदारकरांसारख्या क्लामहणार्णी दिली आहे. या
आत्मचरित्राचे निवेदन स्वतः सूर्यकांतांनी केलेले असल्यामुळे त्यात जसा
जिवंतपणा झाला आहे त्याच्यप्रमाणे भावुक्ताही आलो आहे. वायाची
६० वर्षे उलटल्यानंतर त्यांनो ही जीवनक्राणी सांगितल्याने त्यात
आत्मचरित्राला आवश्यक असणारो "तटस्थाता" आली आहे. परंतु
तटस्थातेमुळे जी स्थाता येते ती मात्रा आलेली नाही. तेसेच काही लेछाकांच्या
लेछानात जी भावीविवराता असते तीही यात आलेली नाही. पुरां सुखाचा
असो किंवा दुःखाचा, प्रेमाचा असो किंवा क्रोधाचा ते त्याचे संयुक्त
चित्राण करतात. त्यामुळे या आत्मचरित्राची निवेदनशैली साधा, सोपी,
सरळ असूनही भावपूर्ण व हृदय वाटते. गुरु भालजी पेंदारकर, बाबा गजपत्र,
भाऊ घंटकांत, पत्नी सुशीला यांच्याक्षणी कृष्णाचा व्यक्त करतात. किंवा

मारकुटे प्रिक्षाक, क्ला क्षेत्रात फसीवणारी माणते, फसीवणारे मेळणे,
जेवणाहाण्याहाठो हृदृ कल बसणा-या नायिकेची आई, यांसारख्या
व्यक्तोविषायी त्यांनो कृष्ण छांत तर कृष्ण क्रोध व्यक्त केला आहे.
पण तोहो संयोगित शब्दात. कुळेहो त्यांनो कृष्ण आणू दिलेलो नाहो.
या सा-या चिन्मात आपणास एक प्रकारची "तदात्म तटस्थाता" आढळते.
पुस्तांचेष्टा कराण्यात ते तदात्म पावतात. त्यामुळे भावसौदर्य निगाहां
राले गाहे. तर तटस्थमुळे ती भावशौलिता भावविवशा होण्यापासून
बघावली आहे. त्यांच्या कानशौलीधा, निवेदनशौलीधा हा एक छास
विष्णोषा आहे. म्हणूनच आत्मगौरव, आत्मसमर्थन, परीनंदा यापासून
हे जेहान अलिंप राहिले आहे. या आत्मघरित्राच्या यांची तो एक
गुणविष्णोषा होय.

नादयमय प्रसंग :

सूर्यकांतांनी आपल्या या आत्मघरित्रात घटनांचो निवड
मार्मिक्यणो केलो आहे आणि त्यांची मांडणीहो कौशल्याने केलो आहे.
प्रसंग कौटुंबिक जीवनातील असो किंवा क्लाक्षेत्रातील असो, तो प्रसंग
वाचकाच्या नजरेसमोर ने उभा करतात. अशा प्रसंगात ज्या व्यक्ती
असतात त्यांचक स्वभावविष्णोषा त्यांच्या गुणदोषांसोहेत व्यक्त होतात
आणि त्या प्रसंगाकडे, व्यक्तीकडे सूर्यकांत कोणत्या प्रवृत्तीने पहातात

त्याखी दर्शन घडते. त्यामुळे त्यांचे लेछान चिन्हस्पशी इाले आहे. आणाऱ्यांनी एक विशेष म्हणजे या प्रसंगात ५५ "सद्जनाद्य" असते. तो प्रसंग प्रभावी करण्यासाठी कोणत याहो अतिशायोक्त किंवा काल्पनिक नाद्यमतेचा ते उपयोग करीत नाहीत. सर्व सुंदर आणि भावस्पशी नाद्य निर्माण करणारे प्रसंग ईश्वर्यात सूर्यकांताचे लेछानकोषाल्या दिसून गेते. त्यादृष्टीने या आत्मचरित्रात अनेक प्रसंग आहेत. कांते प्रसंग औटुंची क जीवनातील आहेत तर काहो प्रसंग ज्ञानीवनातले आहेत त्यातील काहो वैशिष्ट्येष्ट्र्यपूर्ण प्रसंग असे :

- १) घारातल्या लोकांची नजर चुकवून सूर्यकांत ओढ्यावर पोहाळा जातात आणि तेटो अधानक दादा (चंद्रकांत) येतात आणि त्यामुळे भ्यालेल्या सूर्यकांताच्या ईस्तातोया प्रसंग (पृ. १)
- २) शाळा चुकवून सिनेमाला जाण्याचा प्रसंग (पृ. २७, २८)
- ३) "गोड स्वप्नाचे दिवस" या प्रकरणात सुषीलेशांनी त्यांची इालेली भोट आणि लग्नासंबंधी दोषांनी मांडलेली स्पष्ट मते या भोटोचा प्रसंग (पृ. ७३ ते ७५)
- ४) लग्न मोडण्यासाठी केलेला प्रयत्न - त्यातून निर्माण इालेले वाढळ आणि लग्नानंतर होयच आउटडोअर शूटींगला जाण्याचा प्रसंग (पृ. ८१ ते ८९)

- ५) धारात पहिल्या मुलाचा जन्म जाला त्याच दिवशी अनंत माने यांनी सूर्यकांतांना हिरोचे काम स्वीकारण्यासाठी पुण्यात घेण्यासाठो तार केली. जायला पैसे नव्हते पण पतनीने साठकिले पैसे दिले. हा नाट्यमय व भाऊक प्रत्यंग एका दृष्टीने ""अग्निदिव्यच" होते. (पृ. ११, १२)
- ६) पतनीने दुसऱ्या मुलाला जन्म फिला आणि त्याच दिवशी "बाळा जो जो रे" या चिनापटात काम करण्याताठो आमंत्राण आले तो प्रत्यंग. (पृ. १०९, ११०)
- ७) सास-यांच्या प्रेमामुळे त्यांच्या मृत्यूनंतर सास-यांच्या मुलाबाळांची त्यांनी जबाबदारी स्वीकारली. परंतु मेव्हण्यांनी मात्रा त्यांना भालतेच फक्तीविले. (पृ. ३५० ते ३५२)
- हे प्रत्यंग कौटुंबिक जीवनातील आहेत. त्या प्रत्यंगातून सूर्यकांतांच्या जीवनात आलेल्या घांगल्या - वाईट व्यक्तींच्या स्वभावधारा ये त्यांनी दर्शन घाडविले आहे. पण त्याचबरेबर सूर्यकांतांच्या सरळ, उदार परोपकारी, स्वृद्ध मनाचे नियांव दर्शन घाडते. एक माणूस म्हणून सूर्यकांतांच्या व्यक्तिमत्तवाची उंदी जाणावते.
- कौटुंबिक जीवनाप्रमाणे क्ला जीवनात आलेल्या नाट्यमय घ्रत्यंगाचे त्यांनी चिनादर्शार्दी व वास्तववादां चिनाण केले आहे. त्यातील कांही

१०३ शाष्टपूणे पुरुंग असे -

- १) बालपणी शाळेत शिकती असताना "बालधर्म" या चिन्हापटात विष्णूचो मूर्तीमिका करण्यासाठी (पृ.१६) आणि "बहिर्जी नाईक" या चिन्हापटातील "शिवाजी" ही मूर्तीमिका करण्यासाठी इालेली निवड. या पुरुंगातून क्लाजीवनातील योगायोगाचे तथांनी घांगले चिन्हाणा केंद्रे आहे. (पृ. ३८, ३९)
- २) शाळेत असताना सूर्यकांतांनी नाटकात क्लेल्या मूर्तीमिकेमुळे एका मुलांने तथांचो स्तुती केलो व मैत्रांचो करण्याचा प्रयत्न क्लेता त्याचेही नाटक्याचा चिन्हाणा आढळते. (पृ. ३०)
- ३) "बहिर्जी नाईक" आणि "जयभावानी" या चिन्हापटातील शिवाजीच्या मूर्तीमिकेसाठो भालजींनी सूर्यकांतांची निवड केलो. मूर्तीमिका छोट्या असल्या तरी शिवाजीच्या होत्या म्हणून भालजी किंवा आदराने वागवत (पृ. ४१) आणि पृ. ६५)वर आढळते. आणि भालजींची शिवभावती किंवा उत्कट होती हे दिसून येते.
- ४) चिन्हापटातील पुरुंग वास्तव व्हाळेत म्हणून सूर्यकांतांनी धाडसी मूर्तीमिकेत डमी वापरण्यासेवजी स्थतःय धाडसी मूर्तीमिका क्लेल्या व स्थतःवर जीवदोणे पुरुंग ओढ्यून घोतले असे किंवितरी चिन्हाणे आढळतात. एका डोक्याने आंदाळा असलेल्या घोड्यावर बसून

ते शूटींग केतात (पृ. १८, १९)

वाढाशी कुस्ती करण्याची प्रॅक्टीस करतात (पृ. १३१ ते १३८)

तसेच "पुनवेदी रात्रा" चिनापटात पोहण्याचा प्रसंग (पृ. १५७, १४८)

"शिवाक्लेली बायको" चिनापटातील बैलगडीच्या शार्यतोचा

प्रसंग (पृ. १६८, १६९)

हे सारेच प्रसंग त्यादृष्टीने पाहण्यासारखो आहेत.

कौटुंबिक आणि क्लाष्टोतील नानाविधा घटना, नादयमय

प्रसंग वाचल्यानंतर सूर्यकांतांच्याच लेखानातील एका विधानाचा प्रत्यय येतो.

त्यांनी म्हटले आहे - "चिनापटात दाढळून आणावेत असे योगायोग मार्त्या

जीवनात आनेकेळा आले आहेत. वायकांना कदाचित छांटे वाटतील, पण

ते सत्य आहे."^{१०}

काही नादयमय प्रसंगाचे त्यांनी विनोदी पटदतीने केलेले चिनाणडी

पाहण्यासारखो आहे.

- १) "सूर्यकांत दंताळे" (पृ. १७१) हे सारेच प्रकरण विनोदो घटनांचा आविष्कार करणारे आहे. कवळी लावल्यामुळे आणि लेमलूम वेळांतर केल्यामुळे सूर्यकांतांना जळच्या तोकांनी ओळखाले नाही त्याचे मजेशांनी वर्णन कस्त प्रसंगानिष्ठ विनोद त्यांनी घांगला साधाला आहे. याच प्रकरणात दिग्दर्शक मार्दावराव शिंदे यांनी आपली चिनापटातील पंत स्थतःय क्वांगी वापरली याणेही

मजेशांौर चित्राण क्ले आहे. परंतु नाट्यमध्ये विनोदादे प्रसंगाचे तर्फात तुंदर चित्राण “नायचाकोर आणि तलवार” या प्रकरणात आले आहे. नायचाकोर नावाच्या एका आडकळणो गावी नाट्यप्रयोगाला जाताना कोणकोणाते अनुभाव आले याचे त्यांनी मजेशीर चित्राण क्ले आहे. प्रसंगनिष्ठ आणि स्वभावनिष्ठ विनोदागे अनेक प्रसंग या प्रकारणात पहावयात मिळतात. अशा प्रकारे नाट्यमध्ये प्रसंगाचे कौशल्यपूर्ण चित्राण कसल सूर्यकांत मांडरे यांनो आपल्या आत्मचरित्राची आकृक्तिकावी वाढीविली आहे. आत्मचरित्राच्या छातात याचाही महत्वाचा वाटा आहे.

भाषाभौली : सहजता :

सूर्यकांतांच्या “दाक्टो पातो” या आत्मचरित्रातोल भाषा साधारी, सोपी आणि सरळ आहे. भारदस्त भाषोचा उपयोग कसल तंस्कृतप्रधुर शब्दांचा उपयोग कसल कल्पनाक्लास कसल, अलंकारैरक भाषा वापसल आपले अनुभाव सांगावेत असा खटिकिंचितही प्रयत्न सूर्यकांतांनी क्लेला नाही. त्यांच्या भाषोला कल्पनाक्लासाचा अलंकाराचा सोस नाही. पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे, “जे सांगायचे ते साठोपणाने सांगायचे हा तुमचा मनोर्धार्थ तुमच्या आत्मकर्तोच्या निषेदनातही घांगल्या रीतीने प्रकल्पाआहे..... तुमच्या आत्मकर्तोत मला जर सर्वात महत्वाचे असे

काय वाटले असेल तर तुम्ही क्लेच्या होशातल्या कृतवाची कांगा,
 सरळ, साध्या, आपल्या मिश्राच्या छांधावर हात ठेवून सांगावी इतक्या
 सहजपणाने सांगितली^{११} पुलंनी सूर्यकांतांच्या भाषाषौलीचे नेमके
 वैष्णाष्ट्य टिप्पे आहे. विशेषात: या भाषाषौलीचा त्यांच्या स्वभावाशी
 तयांनी जो संदर्भ दाढाविला आहे तो मार्गिक आहे, "हा तुमच्या
 तेहून निषौलीचा भाग नसून तुमच्या स्वभावाचा भाग असल्याचे जाणावते"
 हे त्यांचे विधान वाचो की "style is the man himself."
 (जसे व्यक्तित्व तसें निषौली) या इंग्रजी वचनाची आठवण होते. हो भाषा
 साधो, सोपी आहे, त्याप्रमाणे त्वज आहे.
 उदा. "त्या दिवशी नाटक यांगलं पार पडलं. सवर्नी आमचं
 मनापासून कौतुक केलं. नाटक पाहायला माझ्या घारचे मात्रा
 कोणोहो आलेलं नव्हते. दादा मुंबईला, वडील दुकानी, आई तर
 सिनेमा - नाटक पाहातच नव्हती."^{१२}

संवादात्मका :

"दाक्टी पाती" मध्ये सूर्यकांतांनी अनुभवाचे चिकाण करताना
 संवादात्मक भाषाषौली वापरली आहे. त्या संवादामुळे घटना, अधिक
 जिवंत होतात आणि मानवी स्वभावाचे दर्शनहो घडते. या संवादातून
 भावभावनाचे नियळ दर्शनहो घडते. अशा अंगूष्ठा संवादांची अनेक

साळे या आत्मचिन्तात आहेत.

उदा. त्यांनी बालपणाची आठवण सांगितली आहे. बर्हिजों नाईक या चिनापटातल प्रिवाजीच्या मूर्मिकेघदद्वा भालजी मानधान म्हणून त्यांना काहो पैसे देऊ लागले. त्या प्रसंगाचे वर्णन करताना त्यांनी म्हटले आहे -

"बाबा झाँफोत्मधून आले. माझ्यात्मोर पैसे धारत ते म्हणाले, हे दो सूर्यकांत."

मी थांडा गोटाळ्लो निम्हणालो, "कस्ले पैसे बाबा ? मी पैसे मागायला आलो नव्हतो. ब-याच दिवसात भोटलो नव्हतो, म्हणून आलो होतो."

"मी तुझीच वाई पाहात होतो. अरे तू काम केलंस ना ? त्याकरता तुला हे बऱ्यासं."

"पण बाबा, मी पैशाच्या अपेक्षेनं काम कें नव्हतं."

"हे बघा, गुरुजींचं ऐकायच. तुला शाळेत स्कॉलरशिएप मिळाली असं समज."^{१३}

आत्मसंवादाचा - स्वतःशी स्वतः क्लोल्या संवादाचा - छालील नमुना सुंदर उदाहरण आहे.

भालजींच्या क्षंपनीत कोणतेतरी काम करीत जा. परंतु बाकीच्या गोष्टीपासून सांभाळून राहण्याचा घंटकांतांनी सल्ला दिला. तेव्हा

अस्वस्था इालेले सूर्यकांत म्हणात, "चित्रापटसृष्टीत माझां पाईलं पाजल क्ळाखंत म्हणून ज्या क्षंनोत पडलं, तिथांच आज मला नोकर म्हणून राहावं लागणार" या विचारानं मन क्य छाऊ लागलं. मी मनाता समजावळं, "बा मना, आताघ तू मानापमानापा विचार करु लागलास, तर तुझ्या आयुष्याचं द्येह तू कठीच गाठू शाळ्यार नाहीस. तुंचं नशीष तुलाघ ढाडकलं पाणीले. स्वतः द्या कर्किंशारीवर तू उभा राहावास अशी तुझ्या दादांची इच्छा आहे ना ? मग विचार कस्ता करतोस ? अरे, मनातल्या भांद्र्या कल्पना काढून टाक, या केली तू चंद्रकांतचा भाऊ नाहीस असं समज. स्म तामान्य क्ळाकार - कामगार आहेस, आणि चंद्रकांत हे तुझे आदर्श आहेत. त्यांच्याइतकं तुला मोरं व्हाण्यं आहे आणि त्याकीरता कछट हे केलेच पाणीजेत ।" १४

"णोड स्वप्नावे दिवत" या प्रकरणातील जिच्याशी लग्न करायच त्या सुशांतीचो झोट दोजन सूर्यकांत मन्मोक्षेपणाने जो संवाद करतात. तो क्यातीचा अंपूण आहे. त्यात वास्तवता स्पष्टवक्तेपणा आणि भावुकता याचे हृदयांम दर्शान घडते.

सुशांतीला म्हणते -

"तुमच्याशीच लग्न करायचं मी ठरवलं आहे ।"

मी तिच्याकडे पाहतच राहिलो. ती मात्रा छाली पाहात होती.

"पण माझ्या घस्त तुम्हाला नकार मिळाला आहे ते माहीत आहे ना ? ।"

मी तिचा अंदाज घोत विचारले

"माहोत आहे. म्हणूनच माझ्या मनातले विचार सांगण्यासाठी मी फक्त पाठविष्ण्याचं घाडत केलं. मला ? काढो सांगायचं ते सांगितलं. आता तुमचं ऐकायचं आहे.".....

....." मी आज काढी मिळवत नसतानाही माझ्याविषयाची तुम्हाला आत्मविश्वास वाटतो आहे. पण या गोष्टीमध्ये तुम्हाला छूप त्रास तहन करावा तागणार आहे, याची तुम्हाला कल्पना आहे ?"

"मनाच्या स्मार्थानापुढं मी त्रासाची पर्वा करणार नाही."

"तेच मो सांगणार आहे. तुम्ही तुमच्या घारी जाडात वाढाला आहात. पण तग्नानंतर तुमचे हे लाड पुरवले जातीलच असं नाही, कारण माझा स्वभाव धोडा जिद्दी आहे. माझ्या संसाराकरता किंवा तुम्हा हृष्ट पुरवण्याकरता मो माझ्या दादांच्याकडे पैसे भागणार नाही. मला जे माझ्या क्याही मिळतोत आणि त्यातून जे काढी करता ठेवेल ते मी करीन. आणि रुग्णी स्वभावानुसम दागिने, भारी पातळ, केळोकेळी सिनेमा पहाणं हे न मिळाल्यास तुमच्या मनाला स्मार्थानासेवनी दुःख माझा होईल.

"तुम्ही विचारलेल्या सब प्रश्नांचं उत्तर म्हणून एक्य सांगते -
तुम्ही जसं ठेवाल, सांगाल त्या परिस्थितीत मो संसार गोड करीन. माझ्यावर विश्वास ठेवा." १५

सूर्यकांतांच्या मानी स्वभावाबे दर्शन इडीविणारा क्लाजीवनातील
 एक प्रत्यंग आणि त्यातोल संवादही पाहण्यासारख्या आहे.
 निमत्याला सांगूनहा अमो काढ्या आणल्या नाहोत म्हणून सूर्यकांतांना
 अनंतराव माने यांचा राग येतो आणि सूर्यकांतांनी शाऊट देण्यास नकार दिला.
 दिगदर्शकि हिरोईनच्या मताप्रमाणे काढीहो बदल करतात पण हिरोच्या
 बाबतेत मफूजा तसे वागत नाहोत म्हणून सूर्यकांतांना चीड ठोतो. म्हणून
 अनंतराव आणि सूर्यकांत यांच्यात घमक उडाली त्या घमकोतला संवाद
 छालप्रिमाणे -

"सूर्यकांत, मी सांगतो तुम्हाला काही काढी होणार नाही ।
 पंचवोस पिक्चर्सचा डायरेक्टर आहे मी, माझो ऐका."
 "अनंतराव, तुम्ही पंचवोस पिल्चसचे डायरेक्टर असला तरी आज मी पन्नास
 पिक्चर्सचा हिरो आहे । मी हा शाऊट देणार नाही."
 "या दांधात क्लावंताने असे म्हणू नये. केव्हा ना केव्हा त्याला
 निमतिआ आर दिगदर्शकिकडे यावे तागते."
 "युकीया समज आहे तुमचा अनंतराव, यदोकदाचित तुम्ही म्हणाता त्याप्रमाणे
 माझ्यावर प्रत्यंग आला तर तुमचा दरवाजा काळून जाईन. सूर्यकांत मोडेल पण
 वाकणार नाही हे ल क्षात ठेवा ।".

म्हणून वसंतराव शिंदे यांना सूर्यकांत म्हणाले -

"नाही वसंतराव भाऊती वाटावरे कारणच काय । क्ळावंताचा मान हा राहिलाच पाहिजे." १६

सुमाराईत वजा वाक्ये :

आपल्या सहज लेछानातून सूर्यकांतांनी केलोकेली जीवन ग्राह्य केले आहे. त्यामुळे या आत्मचरित्रात अनेक अपूर्ण सुमाराईत वजा वाक्ये आली आहेत. त्या वाक्यांनो खालच्या लेछानात चिंतनशालिता व अग्रिमता निर्माण केली आहे. ही वाक्ये त्यांनी मुददाम ओढूनताणून आणलेली नाहीत. लेछानाच्या ओद्यात सहजतेने आलेली आहेत.

उदा. -

- १) शारीरसौंदर्य आंग तेही निकोप असंन याच्यातारखी श्रीमंती दुसरी नाही. (पृ. १०)
- २) परमेश्वर हा एक मोठा नाटककार आहे. प्रत्येकाच्या जीवनात तुळादुःखाचे प्रसंग तोच घाडवतो आंग वाढी तोच निर्माण करतो. (पृ. ८१)
- ३) दुकानात व्यवहार हा सांभाळाच पाहिजे. (पृ. १०३)
- ४) जीवनात माणताच्यासंग पेशा तयाच्या कर्किंगारीचा रंग अधिक महत्त्वाचा, मोलाचा आहे. (पृ. १४२)

- ५) क्लावंतला भूमिका साकार करीत असताना पैरीपितक नातीगोती
विसरावी जमातात व भूमिकेतील जोषा ज्ञावा लागतो. (पृ. ११५)
- ६) चित्रपटाळूटी म्हणजे एक अजब दुनिया आहे । इट्टा रंकाचा
राव होतो, तर क्वांची रावाचा रंक होऊ उपेक्षात जीवन लगतो.
आणि हे सर्व पहात काळ माझा आपल्या घालीने घालत असतो.
(पृ. ११६)
- ७) क्लाकाराने, क्लाकाराचो आचारसंदित्ता पाळायचो असते. (पृ. २२८)
- ८) आईच्या मस्तेका मोठेपणा वर्णन करता येणार नाही.
त्या प्रेमापुढे ज्ञाचो निर्भिती करणारा परमेश्वरसुधा लहान
आहे. (पृ. ३३६)
- अशा॒ किंतू तरी अर्गिर्दा वाच्ये आत्मचिरंत्रात विछुरलेली आहेत.
काव्यात्म, भावात्म व अलंकारिक वाच्ये -

सूर्यकांत हे तिनेक्लावंत आहेत साहित्यिक नव्हे हे छारे असले तरी
त्यांच्या लेछानाला भावात्मक्लेचा स्पर्श इालेला असल्याने त्या लेछानाला
लालित्य प्राप्त इालेले आहे. भावनेतून निर्माण इालेली काव्यात्म व
अलंकारिक वाच्ये काहो ठिकाणी आढळतात.

उदा :

- १) नुस्तं दोन केळ जेवून दिवस काढणं मला पसंत नाही. माझ्या
पुढील आयुष्याच्या दृष्टीने मला काहोतरो शिक्कं पाहिजे.....

नाहीतरी माझां आयुष्य गताच घाडीकळं पाहिजे. (पृ. ५३)

- २) दानवे यांनी बाबांचा मार्दा घोतला नाही, तर तयांची गार्दा घोतली. (पृ. ६४)
- ३) पेटता स्टुडिओ उभ्या डोळ्यानं पाहाण्यापलीकडे आम्हाला काढीच करता घेऊना. वणव्यामध्ये स्वतःचं घारटं जळत असेलं बघून स्खाद्या प्रश्नाची असहाय अवस्था व्हावी तशीच आवस्था जाम्हा कामगारांची इाली. (पृ. ८७)
- ४) जे प्रेम भारत लक्ष्मणानं आपल्या रामावर केळं तोच आदर्श माझ्या अंतःकरणात स्थलेला आहे. (पृ. ८९)
- ५) सुशीला अशीच साठा मला आयुष्यभार देतील तर माझ्या मनातली स्वप्नं साकार व्हाला केळ लागायचा नाही. (पृ. ९२)
- ६) बेटा, बापासाठी पिक्क्यरचं कॉन्ट्रॉक्ट घोज्ज जन्माला आला. (पृ. ११०)
- ७) धाडस दुस-यांनी क्रायचं आणि टाळ्या मी घ्यायच्या हे मला मान्य नाही. (पृ. १४७)
- ८) माझ्यामागं सुशीला जणू फळतच होती. त्यात तिला दिवस गेलेले, पण या प्रसंगाने तिथेही तिला भान नव्हते. वातरामागे गाय धावते तशी ती धावत घेत होती. (पृ. १४३)

- ९) यापुढं माहेरचा व माझा काही संबंध नाही. माझ्या पतीचा अपमान तोय माझा. तुम्हाला भाऊ म्हणाऱ्या लाज वाटते. (पृ. ३५२)
- १०) हे सर्व वाघून तुम्ही मला वेडा म्हणाल, पण छारचं मी वेडा आहे. माझा प्रेम वेडं आहे, भावना वेळ्या आहेत, स्वप्नसृष्टीत वावरणारा तुमचा वामन छारचं वेडा आहे.....
दादा, तुमच्या वामने क्लेली ही पूजा स्वीकाराल ना ?
यात मला काय आनंद मिळणार आहे हे मलाही सांगता येणार नाही. - दादा चंद्राला पाघून, सागराला भारती का येते ?
सांगता येणार नाही. पण भारती येते. वसंत बहरला की कोळिका आनंदाने का गाते ? सांगता येणार नाही. पण आनंद होतो. (पृ. ३६४)
- ११) बाबांच्या धारो माझ्या आठवणींच्या माळेतील मणी विठ्ठुरले गेले. ते पुन्हा गोळा होतील का ? नाही, ती माळ गुंफली होती. बाबांच्या प्रेमळ धाग्याने. तो धाग्याच तुटला तर माळ क्षारी गुंफणार (पृ. ३६८)
- १२) मला लग्न स्थारंभाच्या सोहळ्यात हा स्टीमेट शब्द सुरास जेवणातल्या छाइयातारछा वाटला. (पृ. ३७१)

- १३) समाजात वावरताना हजारो ठोळे क्लावंताला पाढत अस्तात. क्लावंताच्या वागण्यात, बोलण्यात त्याच्या कृतीत जे समाजाला दिसतं त्याप्रमाणे त्याच्याविषयी समाजात तरंग उठत राहतात. तरा तरंगाच्या प्रुचंड लाटा निर्माण कसऱ्यांनी वनाचो नौका बुडवून टाकायचो को ती पैलतीरावर सुखासमा न्यायचो हे सर्वस्वी क्लावंताच्या हातो आहे. (पृ. ४६१)
- १४) समाज दाच माझा गुरु आहे. आणि रीसिक प्रेद्याक हा परमेश्वर आहे. या परमेश्वराचं प्रेम आशीर्वाद मिळावी होय मनी इच्छा. (पृ. ४६२)
- १५) या व्यवहारी ज्ञात ज्ञाण्यासाठी क्ला आणि पेसा याची आवश्यकता असते याची जाणीव इश्वरीपण कोणत्याही क्लेला गुरुशिवाय पूर्णत्व येत नाही, ज्या अभिनन्दनक्लेनं मला कीर्ती, पेसा मिळाला, त्या क्लेंचं प्रिक्षण गुरुवर्य भालजी पेंदारकर (बाबा) यांनी मला दिले. त्यांच्याच आशीर्वादानं आणि मार्गदर्शनानं या सुरक्षांचे आज फुलपाणास झाले आहे. (पृ. ४७५) सूर्यकांत साहित्यिक नस्ते तरी साहित्यिकांच्या शैलीचे सामर्थ्य त्यांच्या भाडोत आहे. असे त्यांच्या भाषाशैलीवस्त दिग्दृश येते.

संदर्भ आणि टीपा

- १) पेंदारकर साधा माणूस,
मौज प्रकाशन गृह, मुंबई, १९९३
प्रभाकर पेंदारकरांचे प्रस्तावनेतील
पृ. २१ वरोळ मत उद्धृत
- २) पेंदारकर भालजी तत्रौव पृ. २०
- ३) पेंदारकर भालजी तत्रौव पृ. ११
- ४) पेंदारकर भालजी तत्रौव पृ. ११ ते १२
- ५) पेंदारकर भालजी तत्रौव पृ. ६७
- ६) पेंदारकर भालजी तत्रौव पृ. १७९ ते १८०
- ७) पेंदारकर भालजी तत्रौव पृ. १६५
- ८) मांडरे सूर्यकांत धाक्टी पाती,
पुरंदरे प्रकाशन, पुणे, द्वितीय आवृत्ती
१९९२
पु. ल. देशपांडे यांचे प्रस्तावनेतील
प्रावस्त्र उद्धृत.
- ९) मांडरे सूर्यकांत तत्रौव. भालजी पेंदारकरांचे
प्रस्तावनेतील प्रावस्त्र उद्धृत
- १०) मांडरे सूर्यकांत उनिं. पृ. १४५
- ११) मांडरे सूर्यकांत तत्रौव. प्रस्तावनेतील पु.ल. देशपांडे
यांचे मत मुळाबरहळा.

- १२) मांडरे सूर्यकांत तत्रौषं पृ० २१
- १३) मांडरे सूर्यकांत तत्रौषं पृ० ४६
- १४) मांडरे सूर्यकांत तत्रौषं पृ० ५२
- १५) मांडरे सूर्यकांत तत्रौषं पृ० ७४ ते ७५
- १६) मांडरे सूर्यकांत तत्रौषं पृ० २०७

—○—